

23rd May 2024

BSE LIMITED
Phiroze Jeejeebhoy Towers
Dalal Street,
Mumbai – 400001

National Stock Exchange of India, Exchange Plaza, 5th Floor, Plot no. C/1, G Block, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai – 400 051

Scrip Code: 506690 Scrip Code: UNICHEMLAB

Dear Sir/Madam,

Sub.: Financial Results for the quarter and year ended 31st March 2024, published in the newspapers on 23rd May 2024

Pursuant to Regulation 47 of the Listing Regulations, please find enclosed copies of the Financial Results for the quarter and year ended 31st March 2024, published in following newspapers on 23rd May 2024:

- 1. Business Standard, Mumbai edition
- 2. Mumbai Lakshdeep, Mumbai edition

This is for your information and record.

Thanking you,

For UNICHEM LABORATORIES LIMITED

PRADEEP BHANDARI

Head – Legal & Company Secretary

Encl.: a/a

Tel.: +91 (22) 66888333 • Website: www.unichemlabs.com • CIN: L99999MH1962PLC012451

4Morgan

MORGANITE CRUCIBLE (INDIA) LIMITED CIN:L26920MH1986PLC038607

Advanced Materials Registered Office: B-11, MIDC Industrial Area, Waluj, Aurangabad – 431136 Email:pooja.jindal@morganplc.com,website:www.morganmms.com

Statement of Audited Financial Results for the

quarter and year ended March 31, 2024

	9		• ., =•= .		(Aint litt in Lakilo)	
			Quarter Ende	d	Year	Ended
Sr. No.	Particular	Particular 31-03-2024 31-12-2023 31-03-2023		31-03-2023	31-03-2024	31-03-2023
NO.		Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	Audited
1	Total Income from operation	4090.98	4338.40	3561.49	17403.67	15942.04
2	Net Profit for the period (before tax, exceptional and/or extraordinary items)	451.62	971.65	336.09	3599.99	2232.15
3	Net Profit for the period before tax (after exceptional and/or extraordinary items)	130.54	971.65	336.09	3278.91	2232.15
4	Net Profit for the period after tax (after exceptional and/or extraordinary items)	69.71	707.54	198.61	2348.59	1611.95
5	Total Comprehensive income for the period [comprising profit/ (loss)for the period (after tax) and other comprehensive income (after tax)]	34.14	709.78	191.67	2320.85	1615.94
6	Equity Share Capital	280.00	280.00	280.00	280.00	280.00
7	Other Equity (Reserves excluding revaluation reserves)	-	-	-	12552.26	12415.40
8	Earnings Per Share (of Rs. 5/- each) (for continuing operations) Basic & Diluted	1.24	12.63	3.55	41.94	28.78
No	too to Ctatamant of financial roa	lta fau tha c		oou onded 21	March 2024	

Notes to Statement of financial results for the quarter and year ended 31 March 2024

- The above results for the quarter and year ended 31 March 2024 have been reviewed by the Audi Committee and thereafter approved by the Board of Directors at their respective meetings held on 21 May 2024. These financial results have been prepared in accordance with the recognition and measurement principles laid down in the Indian Accounting Standard (Ind AS) as prescribed under section 133 of the Companies Act, 2013 and other accounting principles generally accepted in India and in compliance with Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements Regulations, 2015, as amended ("the Listing Regulations").
- 2. The Statutory Auditors of the Company have conducted audit of the annual financial results and review of guarterly financial results of the Company for the year/guarter ended 31 March 2024. The financia results for the guarters ended March 31, 2024 and March 31, 2023 respectively are balancing figures between audited results for the full financial year and the published year to date figures upto the third quarter of the respective financial year which were subjected to limited review.
- The Company recognizes its sale of crucibles activity as its only primary business segment since its operations predominantly consist of manufacture and sale of crucibles to its customers. The 'Chie Operating Decision Maker' monitors the operating results of the Company's business as single segment. Accordingly in context of Ind AS 108 "Operating Segments" the principle business of the Company constitutes a single reportable segment.
- The Company has filed an application for renewal of the Advanced Pricing Agreement (APA) for five years (FY 2021-22 to 2025-26) on 26 March 2021. The current tax working for period ended 31 March 2024 is calculated based on the APA signed on 18 August 2021 for 5 years ended 31 March 2021.
- The Board of Directors had approved an Interim Dividend of 128/- per equity share on face value of Rs 5/- per share at its meeting held on 9 November 2023. The board of directors have recommended a final dividend of Rs. 12/- per equity share on face value of Rs. 5/- per at its meeting held on 21 May 2024, subject to approval of shareholders in the ensuing Annual General Meeting.
- During the quarter ended 31 March, 2024, the Company has initiated the discussions with the workers for the Voluntary Retirement Scheme (VRS). The Board of Directors in their meeting held on February 13, 2024 have approved the Voluntary Retirement Scheme 2023-24 ("Scheme"). The Company has considered a provision of Rs. 321.08 lakhs and reported the same as exceptional item in the results.
- The Financial Results have been made available to the Stock Exchange where the Company's securities are listed and are posted on the Company's website (www.morganmms.com).

For MORGANITE CRUCIBLE (INDIA) LIMITED

Sd/-Aniruddha Karve Director DIN: 07180005

PRITISH NANDY COMMUNICATIONS

Pritish Nandy Communications Ltd CIN L22120MH1993PLCO74214 Registered office: 87-88 Mittal Chambers Nariman Point Mumbai 400 021

STANDALONE CONSOLIDATED												
		STAND	ALONE		CONSOLIDATED							
PARTICULARS	QUARTE	R ENDED	YEAR ENDED	YEAR ENDED	QUART	ER ENDED	YEAR ENDED	YEAR ENDED				
	March 31, 2024 (Audited)	December 31, 2023 (Unaudited)	March 31, 2024 (Audited)	March 31, 2023 (Audited)	March 31, 2024 (Audited)	December 31, 2023 (Unaudited)	March 31, 2024 (Audited)	March 31, 2023 (Audited)				
Total income from operations	2,886.98	693.67	5,771.93	1,825.08	2,886.98	693.67	5,771.93	1,827.58				
Net profit/ (loss) for the period (before tax, exceptional and extra ordinary items)	89.30	46.91	206.86	(409.31)	108.89	51.27	238.66	(389.70)				
Net profit/ (loss) for the period before tax (after exceptional and extra ordinary items)	89.30	46.91	206.86	(409.31)	108.89	51.27	238.66	(389.70)				
Net profit/ (loss) for the period after tax (after exceptional and extra ordinary items)	96.53	49.29	218.68	(405.56)	110.53	52.20	241.72	(390.53)				
Total comprehensive income for the period (comprising profit/ (loss) for the period (after tax) and other comprehensive income (after tax)	79.22	53.48	213.94	(388.80)	93.22	56.39	236.98	(373.77)				
Equity share capital (Face Value of ₹ 10 per share)	1,446.70	1,446.70	1,446.70	1,446.70	1,446.70	1,446.70	1,446.70	1,446.70				
Reserves (excluding Revaluation Reserves as shown in the Balance Sheet of previous year)	-	-	6,104.96	5,891.02	-	-	6,006.10	5,769.12				
Earning per share (Face Value of ₹ 10 per share) basic and diluted	0.67 *	0.34*	1.51	(2.80)	0.76*	0.36*	1.67	(2.70)				
*Not annualised												

Notes:

The above audited financial results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at its meeting held on May 21, 2024

The above audited financial results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at its meeting held on May 21, 2024

The above is an extract of the detailed format of the standalone and consolidated Financial Results flied with the stock exchanges under regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the standalone and consolidated Financial Results are available on Company's website (http://www.pritishnandy.com.com) and on the website of BSE (http://www.bseindia.com) and NSE (http://www.bseindia.com).

Kishor Palka Chief Financial Officer

Yatender Verma VP/ Finance, Compliances and Legal Affairs

Santosh Gharat Company Secretary and Compliance Officer Pallab Bhattacharya Wholetime Director and CEO Mumbai, May 21, 2024

Vashu Bhagnani Industries Limited

(Formely known as Pooja Entertainment and Films limited)

CIN No.: L99999MH1986PLC040559

Registered Office: FLAT NO 1, COELHO HOUSE, NO 2 JUHU VASANT BAHA CHS LTD, JUHU TARA ROAD, JUHU, NEAR SEA PRINCES HOTEL, Juhu, Mumbai, Maharashtra, India, 400049

Phone : 9096796404, Website : www.poojaentertainmentandfilms.Com, Email : cs@poojaentertainment.in

AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE YEAR ENDED 31ST MARCH, 2024

(Rs. in Lakhs) (Except Earning Per Share)

	STANDALONE				CONSOLIDATED					
Particulars		Quarter ended		Year ended		Quarter ended			Year ended	
	31.03.2024	31.12.2023	31.03.2023	31.03.2024	31.03.2023	31.03.2024	31.12.2023	31.03.2023	31.03.2024	31.03.2023
	Audited	Unaudited	Audited	Audited	Audited	Audited	Unaudited	Audited	Audited	Audited
Revenue from Operations	500.67	2,021.70	1,611.96	5,450.94	4,041.63	751.96	2,021.66	1,641.94	5,807.13	4,662.27
Profit/(Loss) for the period before tax	565.36	126.45	(15.34)	870.66	295.17	789.47	99.46	(8.91)	1,118.45	305.06
Profit/(Loss) for the period after Tax	332.43	94.51	44.40	561.09	276.87	556.54	67.52	50.83	808.88	286.75
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / Loss	332.43	94.51	44.40	561.09	276.87	503.98	123.31	46.96	819.24	333.22
for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]										
Paid up Equity Share Capital (face value of Rs 10/- per share)	3,500.35	3,500.35	453.32	3,500.35	453.32	3,500.35	3,500.35	453.32	3,500.35	453.32
Other Equity (Reserves excluding revaluation reserves)	-	•	1	895.53	3,334.74	-	-	-	4,340.49	3,786.83
Earnings per share (EPS) of Rs.10/- each (not annualised)										
- Basic Rs.	0.95	0.27	0.13	1.60	0.79	1.59	0.19	0.15	2.31	0.82
- Diluted Rs.	0.95	0.27	0.13	1.60	0.79	1.59	0.19	0.15	2.31	0.82

- The above is an extract of the detailed format of Audited Financial Results for the quarter and year ended 31st March, 2024 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Quarterly and Year ended Financial Results are available on the Stock Exchange Website www.bseindia.com and on Company's website www.poojaentertainmentandfilms.com
- 2. The above results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on 21st May 2024

For Vashu Bhagnani Industries Limited Deepshikha Deshmukh

Place: Mumbai Director Din No. 02146210 Dated: 21st May, 2024



CIN:L99999MH1962PLC012451

Registered Office: Unichem Bhavan, Prabhat Estate, Off S. V. Road, Jogeshwari (West), Mumbai - 400 102 Website: www.unichemlabs.com; E-mail Id.: shares@unichemlabs.com; Tel.: (022) 6688 8333

EXTRACT OF UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER & AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE YEAR ENDED 31ST MARCH, 2024

	(₹ lakr									
Sr.			Quarter ended		Year e	ended				
		31.03.2024	31.12.2023	31.03.2023	31.03.2024	31.03.2023				
No.		Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	Audited				
1	Total income from operations	39,924.29	36,242.74	31,006.43	1,44,216.78	1,07,243.22				
2	Net Profit / (Loss) for the period									
	(before tax and exceptional items)	1,065.45	128.56	(3,619.21)	(3,457.26)	(16,642.53)				
3	Net Profit / (Loss) for the period before tax				,	, , ,				
	(after exceptional items)	(11,496.80)	6,930.04	(14,383.41)	(9,218.03)	(27,908.97)				
4	Net Profit / (Loss) for the period after tax									
	(after exceptional items)	(11,496.80)	6,930.04	(14,383.41)	(9,218.03)	(29,970.19)				
5	Total comprehensive income for the period									
	[comprising of profit / (loss) for the period									
	(after tax) and other comprehensive income									
	(after tax)]	(11,451.97)	6,962.54	(14,341.89)	(9,270.78)	(26,097.52)				
6	Paid-up Equity Share Capital	1,408.12	1,408.12	1,408.12	1,408.12	1,408.12				
7	Other Equity [Reserves excluding Revaluation									
	Reserve]				2,28,054.48	2,37,018.94				
8	Earnings per equity share									
	(Face value of ₹ 2/- per share) (not annualized)									
	(a) Basic	(16.33)	9.85	(20.43)	(13.09)	(42.57)				
l	(b) Diluted	(16.33)	9.85	(20.43)	(13.09)	(42.57)				

EXTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER & AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE YEAR ENDED 31ST MARCH, 202

	(₹ lakhs)									
Sr.			Quarter ended		Year e	ended				
		31.03.2024	31.12.2023	31.03.2023	31.03.2024	31.03.2023				
No.		Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	Audited				
1	Total income from operations	43,170.05	43,437.87	40,209.94	1,70,489.47	1,34,302.22				
2	Net Profit / (Loss) for the period									
	(before tax and exceptional items)	(24.60)	1,595.35	(1,361.26)	(405.84)	(13,779.65)				
3	Net Profit / (Loss) for the period before tax									
	(after exceptional items)	(12,586.85)	8,396.83	(4,715.66)	(6,166.61)	(17,636.29)				
4	Net Profit / (Loss) for the period after tax									
	(after exceptional items)	(12,930.86)	8,399.05	(4,426.55)	(7,047.43)	(20,222.76)				
5	Total comprehensive income for the period									
	[comprising of profit / (loss) for the period									
	(after tax) and other comprehensive income									
	(after tax)]	(13,002.08)	8,238.65	(4,686.48)	(7,594.84)	(15,630.27)				
6	Paid-up Equity Share Capital	1,408.12	1,408.12	1,408.12	1,408.12	1,408.12				
7	Other Equity [Reserves excluding Revaluation									
	Reserve]				2,34,833.76	2,42,122.29				
8	Earnings per equity share									
	(Face value of ₹ 2/- per share) (not annualized)									
	(a) Basic	(18.37)	11.93	(6.28)	(10.01)	(28.72)				
	(b) Diluted	(18.36)	11.92	(6.28)	(10.01)	(28.72)				

Notes:

Total R&D expenditure

Date: 22nd May, 2024

Place: Aurangabad, India

Date : 21 May 2024

- The standalone and consolidated financial results for the quarter and year ended 31st March, 2024 have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at its meeting held on 22nd May, 2024. The statutory auditors have expressed an unmodified audit opinion on these standalone and consolidated financial results. The above is an extract of the detailed format of the standalone and consolidated financial results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of these standalone and consolidated financial results are available on the websites of the Stock Exchanges i.e. ww.bseindia.com and www.nseindia.com and the Company's website at www.unichemlabs.com
- The aggregate amount of revenue expenditure incurred on Research and Development as included in the relevant expense

heads is as tabulated below: (₹ lakhs								
Particulars		Quarter ended		Year e	ended			
T atticulars	31.03.2024	31.12.2023	31.03.2023	31.03.2024	31.03.2023			

2,623.34

2.947.99

By Order of the Board For Unichem Laboratories Limited

10,466.70

10,939.82

Pabitrakumar Kalipada Bhattacharyya Managing Directo

PUBLIC NOTICE

Notice is hereby given by my client Smt. SHUBHANGI MANOHAR CHOWGULE that she is an exclusive owner of Flat No. 302/B Ankur Co-operative Housing Society Ltd.,having address at Liberty Garden Cross Road No. 3, Malad (West),Mumbai – 400 064 and holding Share Certificate No. 22 Distinctive No. 101to 105 has been lost or hisplaced and not traceable till date. Smt hubhangi Manohar Chowgule has applied to the society to issue duplicate share Certificate lieu of the above said Share Certificate. any person having any claim to or agains Housing Society Ltd. or any part thereof by way of sale, exchange, inheritance, mortgage lease, lien, charge, trust, mainte asement possession, tenancy, attachment r otherwise however is required to make the same known in writing to the society having address at ANKUR CO –operative housing ciety Ltd. situated at Liberty Garden Cros toad No. 3, Malad (West),Mumbai – 400

064 along with valid and legal supporting

ocuments within 14 (fourteen) days from th

date of Publication otherwise such claim if any

will be considered as waived and will issu

uplicate share certificate. VINITA BHENDE ADVOCATE - HIGH COURT

PUBLIC NOTICE

Late Mrs Rasila S Shah/Vinay Shah have a Fixed Deposit of Housing Development Finance Corporation Limited being Deposit BM/19683173. The Fixed Deposit receipt has been reported lost/misplaced.

f anyone having any claim should be made to HDFC Ltd, Ramon House, H T Parekh Marg, 169 Backbay Reclamation Churchgate, Mumbai 400020 within the 14 day Notice Period Thereafter no claim will be ntertained.

Place: Mumbai, Date: 22-5-24

SICOM Registered Office: Solitaire Corporate Park, Building No. 4 Guru Hargovindji Road, Chakala, Andheri (East), Mumbai L / M / T E D 400093. Tel.: 022-66572700, Website: www.sicomindia.com

CORRIGENDUM

Corrigendum to the Advertisement published on 23rd April 2024 in "Business Standard" Mumbai & Delhi Edition Inviting Expression of Interest (EOI) for Sale of Financial Assets (Non-Performing Assets) of "SICOM Ltd."

'The last date of Submission of Offer along with Earnest Money Deposit (EMD) is extended from 22nd May 2024 to 06th June 2024 on or before 05:00 PM" The loan accounts for which the offers received have been removed from the list of

loan accounts. The interested parties may refer to our Bid document uploaded on our website for the loan accounts available for sale.

All other terms & conditions of the above referred advertisement shall remain unchanged Place: Mumbai

Date: May 23, 2024 Authorised Officer, SICOM Ltd.

Galaxy GALAXY SURFACTANTS LIMITED Registered Office: C 49/2, TTC Industrial Area, Pawne, Navi Mumbai- 400703, India. CIN No. L39877MH1986PLC039877 Ph: +91-22-27616666/33063700 Email: investorservices@galaxysurfactants.com. Website: www.galaxysurfactants.com

STATEMENT OF CONSOLIDATED AUDITED FINANCIAL RESULTS

FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH 2024

	Figures in rubees croies									
			Quarter ended		Year e	ended				
S No.	Particulars	31st March'24 Unaudited	31st December'23 Unaudited	31st March'23 Unaudited	31st March'24 Audited	31st March'23 Audited				
1	Total Income from Operations	929.00	940.49	979.60	3794.38	4464.03				
2	Net Profit/ (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	93.96	87.84	112.90	375.47	472.95				
3	Net Profit/ (Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	93.96	87.84	112.90	375.47	472.95				
4	Net Profit/ (Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	77.50	71.37	90.53	301.47	380.98				
5	Total Comprehensive Income for the period (comprising profit /(Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax))	78.47	71.36	81.86	310.88	435.84				
6	Equity Share Capital	35.45	35.45	35.45	35.45	35.45				
7	Earnings per share (of Rs. 10/-) each									
	1. Basic (In Rs.)	21.86	20.13	25.54	85.03	107.46				
	2. Diluted (In Rs.)	21.86	20.13	25.54	85.03	107.46				
	STATEMENT OF STANDA	ONE ALL	NITED EINIA	NCIAL DE	ELII TE					

STATEMENT OF STANDALONE AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH 2024

	Figures in Rupees Crores									
			Quarter ended	Year ended						
S No.	Particulars	31st March'24	31st December'23	31st March'23	31st March'24	31st March'23				
		Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	Audited				
1	Total Income from Operations	705.74	673.35	682.57	2745.24	3178.05				
2	Profit before tax	56.23	68.54	80.29	267.01	287.61				
3	Profit after tax	42.02	51.60	59.52	200.34	214.01				
4	Total comprehensive income	39.82	50.80	59.18	195.75	213.90				
Not	٥'									

The above is an extract of the detailed format of the Financial Results for the quarter and year ended on 31st March 2024 filed with the Stock Exchanges pursuant to Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations 2015. The full format of the standalone and consolidated financial results with notes are available on Company's website a www.galaxysurfactants.com and stock exchanges website(s) at www.bseindia.com and www.nseindia.com The Board recommended a final dividend of Rs. 22 on equity shares having face value of Rs. 10 each. The payment of final

dividend is subject to the approval of shareholders in the forthcoming 38th Annual General Meeting of the Company For Galaxy Surfactants Limite

Sd/ K. Nataraja Place : Kolkata Managing Director DIN: 07626680 Date: 22.05.2024

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the Public a large on behalf of our client, RBL Bank Ltd Airoli Branch Mumbai that One case of Divakaran J of Tirupur has deposited title deeds i.e. 1) Original Sale Deed dated 23.11.2012 Doc No 4339/2012. 2) Origina Mortgage Deed dated 23,11,2012 Doc No 4340/2012, 3) Original GPA Deed date 23.11.2012 Doc No 357/IV/2012.

It is reported by our client that the above said original documents have bee misplaced/lost and said documents ar not traceable.

With regards to this missing complaint of said original documents are lodged with Mulund (Mumbai) Police- station on dtd 25.04.2024 under CR no. 48836/2024. I is hereby notified that if any one finds documents are requested to hand over the same to Mulund (Mumbai) station or to the below mentioned RBL Branch office

RBL BANK LTD

16th Floor, Empire Tower , Reliable tech Park, Off. Thane-Belapur Road, Airoli, Navi Mumbai -400062

Madurai has deposited title deeds i.e. 1) Origina Madural has deposited title deeds i.e. 1) Original Registered Simple Mortgage Deed dated 29.07.2011 Doc No 5029/2011. 2) Original Registered Simple Mortgage Deed dated 30.03.2012 Doc No 2326/2012. 3) Original Registered Receipt dated 22.12.2014 Doc No 6011/2014. 4) Original Registered Sale Agreement Deed dated 21.04.2015 Doc No 1480/2015. 5) Original Registered Caccellation 880/2015, 5) Original Registered Cancellation Deed dated 18.03.2016 Doc No 1358/2016. 6 Original Registered Settlement Deed dated 05.04.2016 Doc No 1674/2016. 7) Original Registered Mortgage Deed dated 31.05.2016 Doc No 2431/2016.

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the Public at large on behalf of our client, RBL Bank Ltd, Airoli Branch Mumbai that One case of Manimuthu R of

t is reported by our client that the above said original documents have been misplaced/los nd said documents are not traceable

original documents are lodged with Muluno (Mumbai) Police- station on dtd 25.04.2024 inder CR no.48827-2024. It is hereby notified hand over the same to Mulund (Mumbai) station or to the below mentioned RBL Branch office RBL BANK LTD

16th Floor, Empire Tower , Reliable tech Park, Off. Thane-Belapur Road,

Airoli, Navi Mumbai -400062

WEBFIL LIMITED Regd. Office: "YULE HOUSE", 8, Dr. Rajendra

Prasad Sarani, Kolkata-700001 Phone: 033 2242 8210/8550/1988 22484671, 22431555, FAX: +91 33 2242 1335 E-mail: webfil@webfilindia.com

CIN: L36900WB1979SGC032046 NOTICE OF BOARD MEETING

Notice is hereby given that pursuant to Regulation 47 & 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements Regulations, 2015, as amended, 230th meeting of the Board of Directors of the Company will be held on Wednesday, the 29th of May, 2024 at 4.30 p.m. through video Conferencing, will, inter alia, consider and ake on record the Audited Financial Result (Standalone & Consolidated) of the Company for the quarter and Year ender 31st March, 2024 and also conside mendation of Final Dividend for the Financial Year 2023-2024, if any, This ntimation is also available on the website of the Company www.webfilindia.com and or he website of The Calcutta Stock Exchange Limited www.cse-india.com.

this regard, Trading Window fo Designated Employees etc. Shall remain close up to 30th May, 2024.

For Webfil Limited Sneha Kewa Company Secretary

PHOTOQUIP INDIA LIMITED CIN No: L74940MH1992PLC067864 Regd Office: 10/116, Salt Pan Division, Lloyds Compound,

Vidvalankar College Road, Antophill, Wadala, Mumbai - 400037. Tel:. 022-24110110 Website: www.photoguip.com Email ID: info@photoquip.com NOTICE Notice is hereby given pursuant

to Regulation 29(1)(a) read with Regulation 47(1)(a) of the SEBI (LODR) Regulations 2015 that the meeting of Board of Directors of Photoguip India Limited would be held on Thursday, May 30, 2024. at the Registered office of the Company at 4:00 p.m. to inter-alia consider and approve the Audited Financial Results for the quarter and year ended March 31, 2024. This notice is also available on the website of the company www.photoquip.com and on the website of the stock exchange where shares of the company are listed at www.bseindia. com.

for PHOTOQUIP INDIA LIMITED Vishal Khopkar **Company Secretary** Place: Mumbai Date: 22/05/2024

Place: Navi Mumba DIN: 07131152 Date: May 21, 2024



दि.२२ : गोंदियात माल वाहू ट्रक चालकाने स्थानिक गुन्हे शाखेच्या वाहनाला मागून धडक दिली. स्थानिक गुन्हे शाखेच्या गाडीचे नियंत्रण सुटल्याने रस्त्यावर समोर उभे असलेल्या चार तरुणांना धडक दिली.

एका तरूणाचा मृत्यू झाला असून मृतकामध्ये साहिल कुडमेते याचा समावेश आहे. मृतक हा गोंदिया शहरातील एका कंपनीत जॉब करत असून चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवासी आहे. तर जखमी मध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश लबडे आणि वाहन चालक मुरली पांडे हे जखमी आहेत. तर इतर तीन तरूण

स्वारस्याची अभिव्यक्तीकरिता निमंत्रण सुप्रिम इञ्लोवेटिव्ह बिल्डींग प्रोजेक्टस् प्रायव्हेट लिमिटेड मुंबईमधील स्थावर संपदा व्यवसायात कार्यरत

	(इनसॉल्व्हन्सी ॲण्ड बॅकरप्टसी बोर्ड ऑफ इंडिया (इनसॉल्व्हेन्सी रिझोल्युशन प्रोसेस फॉर कॉपोरेट पर्सन्स) रेग्युलेशन्स, २०१६ चे नियम ३६ए चे उपनियम (१) अन्वये)						
	9 , ,	श्यक तपशील					
१	कॉर्पोरेट ऋणकोचे नाव तसेच पॅन/ सीआयएन/एलएलपी क्र.	सुधिम इन्नोवेटिव्ह बिल्डींग प्रोजेक्टस् प्रायव्हेट लिमिटेड सीआचएन: यु७०१०२एमएच२००९पीटीसी१९६९६८ पॅन क्र.: एएओसीएसओ७४५एफ					
N	नोंदणीकृत कार्यालयाचा पत्ताः	शामी बंगला, लेक कॅसल इमारतीच्या मागे, हिरानंदानी कॉम्प्लेक्स, पवई, मुंबई शहर, मुंबई, महाराष्ट्र, भारत-४००७७६.					
w	वेबसाईटचे युआरएल	https://sibppl.stellarinsolvency.com/					
γ	त्या ठिकाणी असलेल्या स्थायी मालमत्तेचे तपशील	लागू नाही					
ų	मुख्य उत्पादने/सेवेच्या स्थापित क्षमता	लागू नाही					
ĸ	मागील वित्तीय वर्षात विक्री मुख्य उत्पादने/सेवेचे परिमान व मुल्य	लागू नाही, कार्यचलनातून महसूल नाही कारण कंपनीकडे ३१.०३.२०१९ रोजी त्यांचे अंतिम लेखापरिक्षित वित्तीय अहवाल उपलब्ध नाही.					
હ	कर्मचारी/कामगारांची संख्या	कॉर्पोरेट ऋणकोंचे व्यवस्थापनाकडून कोणतीही माहिती मिळालेली नाही.					
۷	दोन वर्षांचे वित्तीय अहवाल (अनुसुचीसह), धनकोंची यादी, प्रक्रियेच्या पुढील कार्यक्रमांसाठी आवश्यक दिनांकासह अंतिम उपलब्ध संपुर्ण तपशील	तपिशलाकरिता कृमया संपर्कः innovativesupreme@gmail.com वेबसाईटला भेट खाः https://sibppl.stellarinsolvency.com/					
9	सांकेताकाचे कलम २५(२)(एच) अंतर्गत ठराव अर्जदाराकरिता पात्रता उपलब्ध	तपशिलाकरिता कृषया संपर्कः innovativesupreme@gmail.com वेबसाईटला भेट खाः https://sibppl.stellarinsolvency.com/					
१ 0	स्वारस्याची अभिव्यक्ती स्विकृती अंतिम तारीख	०७ जून, २०२४					
११	भावी ठराव अर्जदाराच्या तात्पुरते यादीचे वितरण दिनांक	१२ जून, २०२४					
१२	तात्पुरत्या यादीचे उद्दिष्ट सादर करण्याची अंतिम तारीख	१७ जून, २०२४					
१३	भावी ठराव अर्जदारांच्या अंतिम यादी	१९ जून, २०२४					

ठेकाण: कोलकाता आयबीबीआय नोंद.क्र.: आयबीबीआय/आयपीए-००१/आयपी-पी००१५३/२०१७-२०१८/१०३२ कारावाला जावबाबाला गाउँ आ. जावबाबालाज जावबाह - ००१ जावबाब वाज्य कर्मा कर्मा है। एएकए वैधता २३.११.२०१४, स्वुट १वी, १ला मजला, २१/२०८, मोत्तरपुक्त रोड, देशप्रिया पार्क, कोलकाता-७०००१२५ सुप्रिम इज्ञोवेटिव्ह बिल्डींग प्रोजेक्टस् प्रायवहेट लिमिटेडकरिता – सीआयआरपी अंतर्गर

२१ जून, २०२४

२२ जुलै, २०२४

innovativesupreme@gmail.com

स्वारस्याची अभिव्यक्तीकरिता निमंत्रण सुप्रिम स्टार विला प्रायव्हेट लिमिटेड मुंबईमधील बांधकाम व स्थापत्य अभियांत्रिकी व्यवसायात कार्यरत (इनसॉल्व्हन्सी ॲण्ड बँकाप्टसी बोर्ड ऑफ इंडिया (इनसॉल्व्हेन्सी रिझोल्युशन प्रोसेस फॉर कॉपॉरेट पर्सन्स) रेखुलेशन्स, २०१६ चे नियम ३६ए चे उपनियम (१) अन्वये)

	आव	श्यक तपशील
१	कॉर्पोरेट ऋणकोचे नाव तसेच पॅन/ सीआयएन/एलएलपी क्र.	सुप्रिम स्टार विला प्रायव्हेट लिमिटेड सीआवएन: यु४५२००एमएच२०११पीटीसी२१८६३४ पॅन क्र.: एएयुसीएस९५०९एच
2	नोंदणीकृत कार्यालयाचा पत्ताः	सुप्रिम हाऊस, प्लॉट क्र.९४/सी, आय.आय.टी. समोर, पवई, मुंबई, महाराष्ट्र, भारत-४०००७६.
з	वेबसाईटचे युआरएल	https://ssvpl.stellarinsolvency.com/
Х	त्या ठिकाणी असलेल्या स्थायी मालमत्तेचे तपशील	लागू नाही
ч	मुख्य उत्पादने/सेवेच्या स्थापित क्षमता	लागू नाही
ξ	मागील वित्तीय वर्षात विक्री मुख्य उत्पादने/सेवेचे परिमान व मुल्य	लागू नाही, कार्यचलनातून महसूल नाही कारण कंपनीकडे ३१.०३.२०९९ रोजी त्यांचे अंतिम लेखापरिक्षित वित्तीय अहवाल उपलब्ध नाही.
હ	कर्मचारी/कामगारांची संख्या	कॉर्पोरेट ऋणकोंचे व्यवस्थापनाकडून कोणतीही माहिती मिळालेली नाही.
۷	दोन वर्षांचे वित्तीय अहवाल (अनुसुचीसह), धनकोंची यादी, प्रक्रियेच्या पुढील कार्यक्रमांसाठी आवश्यक दिनांकासह अंतिम उपलब्ध संपुर्ण तपशील	तपशिलाकरिता कृपया संपर्कः supremestarvilla@gmail.com वेबसाईटना पेट चाः https://ssvpl.stellarinsolvency.com/
٩	स्रांकेताकाचे कलम २५(२)(एच) अंतर्गत ठराव अर्जदाराकरिता पात्रता उपलब्ध	तपिश्ताकरिता कृपया संपर्कः supremestarvilla@gmail.com वेबसाईटना पेट चाः https://ssvpl.stellarinsolvency.com/
१ ०	स्वारस्याची अभिव्यक्ती स्विकृती अंतिम तारीख	०७ जून, २०२४
११	भावी ठराव अर्जदाराच्या तात्पुरते यादीचे वितरण दिनांक	१२ जून, २०२४
१२	तात्पुरत्या यादीचे उद्दिष्ट सादर करण्याची अंतिम तारीख	१७ जून, २०२४
१३	भावी ठराव अर्जदारांच्या अंतिम यादी वितरणाची तारीख	१९ जून, २०२४
१४	माहिती अहवाल, मुल्यांकन अहवाल आणि भावी ठराव अर्जदारास ठराव योजनेकरिता विनंती वितरणाची तारीख	२१ जून, २०२४
१५	ठराव योजना सादर करण्याची अंतिम तारीख	२२ जुलै, २०२४
१६	ईओआय सादर करण्याचे ई-मेल	supremestarvilla@gmail.com

श्री. अनुप कुमार सिंग अंतरिम ठराव प्राधिका ठिकाण: कोलकाता आयबीबीआय नोंद.क.: आयबीबीआय/आयपीए-००१/आयपी-पी००१५३/२०१७-२०१८/१०३२ एएफए वैधता २३.१२.२०२४ स्युट १बी, १ला मजला, २२/२८ए, मनोहरपुकूर रोड, देशप्रिया पार्क, कोलकाता सुप्रिम स्टार विला प्रायव्हेट लिमिटेडकरिता – सीआयआरपी अंतर

MUSIC BROADCAST LIMITED

(CIN L64200MH1999PLC137729) Registered Office: 5th Floor, RNA Corporate Park, Off, Western Express Highway, Kalanagar, Bandra (East), Mumbai - 400051 Tel No. +91 22 66969100 Website: www.radiocity.ir

Particulars

Total income from operations (including other income)

Profit / (Loss) for the period before tax

Profit / (Loss) for the period

RAG RAG MEIN DAUDE CITY.

March 31,

2023

Audited

5,657.55

(76.76)

6.64



Quarter ended Year ended Year ended

March 31,

2024

Audited

25.161.62

1.290.05

684 42

March 31.

2023

21,856.47

606.25

343.99

EXTRACT OF STATEMENT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2024 (₹ in lakhs, except per share data)

March 31,

2024

Audited

efer Note 3

6,854.46

504.28

297.2

December 31

2023

Unaudited

6,624.28

444.04

256.91

रोज
वाचा
'दै. मुंबई
लक्षदीप'

माहिती अहवाल, मुल्यांकन अहवाल आणि

भावी ठराव अर्जदारास ठराव योजनेकरित

ठराव योजना सादर करण्याची अंतिम तारीख

विनंती वितरणाची तारीख

किरकोळ जखमी

असून जखमीवर

सहयोग

रुग्णालयात

उपचार सुरू आहे.

गोंदिया शहरातील

PUBLIC NOTICE Kumar V Yadav and Priyanka Pavanesh Kuma Yadav, stating that Mr. Deepak Sahadev Sawan land Smt. Sneha Deepak Sawant were the origina and Smt. Sneha Deepak Sawant were the original lowner of scheduled flat which they had purchased from M/s. Nikunj Developers by an Agreement dated 27.06.2017 regd under No. US-1/1 6237/ 2017. The said Mr. Deepak Sahadev Sawant died on 09.02.2024 leaving behind Smt. Sneha Deepak Sawant (wife), Mr. Mayur Deepak Sawant (son), Miss. Janufi Deepak Sawant (dautherla es bis only Miss Jagutti Deepak Sawant (daughter) as his onli legal heirs. The said legal heirs by an Agreemen dated 05.05.2024 regd under No. VSI-6/ 1824/ 2024 wherein the said Mr. Mayur Deepak Sawant (son)

publication of this notice failing to which my clien will proceed with marketable and absolute title o scheduled flat, free from encumbrances scheduled flat, tree from encumbrances.

Schedule of the said Property/ Flat:
Flat No. 101, 1st floor, I-Wing, Veena Dynasty Wing
G.H.I.J.K. Co-op Hsg. Soc. Ltd., Evershine City, Achole,
V a sa i E a s t, P a I g h a r - 4 0 1 2 0 9
Adv. Bavadeenika Shetty (Advocate High Court)
Gala No.7, Bldg A-2, Ideal CHSL, Sector-6, Shantinagar
Mira Road East, Thane-401107

Miss Jagruti Deepak Sawant (daughter) were the consenting party. Any person/ heirs or organization with any claim or interest in scheduled flat is/ are

requested to contact my office within 7 days of th

जाहीर नोटीस

सर्व संबंधितास कळविण्यात येते कि. मौजे चळने ता वसई. जि पालघर येथील गावठाण मिळकतीक बांधलेली वसई विरार शहर महानगरपालिका मालमत्ता क्र.व्हिएन०२/४१०२४, हाउस न.५६/१/२ क्षेत्र ८१८ चौफुट (असेसमेंट प्रमाणे), एम. जी. मार्ग भोकरी, तलाव रोड, चळने, वसई रोड पश्चिम हि मिळकत श्री व्हिक्टर मनवेल फरोज यांच्या मालर्क व कब्जेवहिवाटीत आहे आणि ते व श्रीमती मॉनिक व्हिक्टर फरोज हा। मिळकतीवर आमचे अशिल कम्पॅनियन को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि . प्रांच्याकडून कर्ज घेणार असून त्या करिता सदर

मिळकत गहाण ठेवत आहेत. तरी या संदर्भात जर कोणीही इसमांचा विक्री गहाणवट, बक्षिसपत्र, दान, दावा, भाडेपट्टा, वैगरे हक्काने एखादा बोजा असल्यास तो त्यांनी सदर जाहीर नोटीस प्रसिद्ध झाल्यापासन ७ दिवसांचे आत लेखी कागदोपत्री पराव्यासहित निम्नलिखित स्वाक्षिकारांना मे. एस. पी. कन्सलटंट, अनिता शॉपिंग सेंटर, १ ला मजला, पोस्ट ऑफिस समोर वसई रोड (प.), ४०१२०२, या पत्त्यावर कळवावा नपेक्षा सदर मिळकतीवर कोणाचाही कसल्यार्ह प्रकारे हक्क नाही व तो असल्यास सोडून दिलेला आहे असे समजण्यात येईल याची कृपया नोंद ध्यावी

ता. २३.०५.२०२४ अशिलांतर्फे ॲड. पायस डिमेलो

PUBLIC NOTICE

This is to bring to the knowledge of general public at large on behalf of my client i.e. MR. CHRISTOPHER PETER GOMES that he along with his father Late MR. PETER SEBASTIAN GOMES are the original owners of Flat No. 11 on First Floor, Area admeasuring about 422 Sq. Ft. (Built Up) in the Building of the society known as **DASA CASTLE CO-OP.** HSG. SOC. LTD., situated at village Navghar, Vasai (É), Tal. Vasai, Dist Palghar, Late MR. PETER SEBASTIAN GOMES died intestate on 30/04/2021 leaving behind my dient MR. CHRISTOPHER PETER GOMES as his only legal heir to the aid flat. As per society records 100% shares, right, title and interest of the said flat stand in the name of my Client. My client hereby state that Original Agreement for Sale dated 30/11/1988 executed between the then Purchaser i.e. MR. NAIR PRADEEP NADESH and then Vendor e. MR. YOGESH NARAYAN AMIN is ost/misplaced and not traceable

So it is hereby requested that if any person and or institution have found or s in possession or have any claim o right over abovementioned original agreements shall return and or andover the original agreement o raise objection at the address giver pelow within 14 days from publish or this notice and if fails to do so no clain shall be entertained in future and ecessary transaction will be done

Adv. Nagesh J. Dube 'Dube House', Opp: Bishop House Stella, Barampur, Vasai (W), Dist. Palghar - 401202. : Vasai Date : 23.05.2024

4 Total comprehensive income/(loss) for the period 310.4 256.59 (70.12)693.51 372.17 6,913.7 6.913.71 6,913.71 6,913.71 Paid up equity share capital 6,913.71 11,248.79 10.938.37 10.555.27 10.555.27 6 Other equity (including reserves) 11,248,79 Securities Premium Account 32,626.22 32,626.22 32,626.22 32,626.22 32,626,22 53,168.4 52,858.00 52,474.90 Outstanding redeemable preference shares 89.70 89.70 9,159.71 8,950.34 9,159.71 8,372.17 10 Outstanding redeemable preference shares (value) 8,372.17 0.20 0.20 0.19 11 Debt equity ratio 0.20 0.19 12 Capital redemption reserve 896.96 896.96 896.96 896.96 896.96 13 Debt service coverage ratio 0.13 0.13 0.10 0.46 0.40 14 Interest service coverage ratio 32.7 30.02 27.44 21.28 15 Earnings Per Share (EPS) (Face Value of Rs. 2 each) not annualised) -Basic and Diluted 0.09 0.07 (0.02)0.20

Place: Mumbai

Date: May 22, 2024

- The above financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors on May 22, 2024 and have been subjected to limited review by the statutory auditors of the Company.
- The above is an extract of the detailed format of financial results for the quarter and year ended March 31, 2024 filed with the Stock Exchanges under Regulations 33 and 52 read with Regulation 63 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015. Detailed quarterly results in the prescribed format are available on the websites of Stock Exchanges (www.nseindia.com and www.bseindia.com) and the Company (www.radiocity.in).
- The figures of the last quarter in each of the financial years are the balancing figures between audited figures in respect of the full financia year and the published year-to-date figures up to the end of the third quarter of the respective financial year.

For and on behalf of the Board of Directors of Music Broadcast

Vijay Tandon Chairman DIN 00156305

मुकट पाईप्स लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालयः फ्लंट क्र.३९, पराग अपार्टमेंट्स, ७वा मजला, जे.मी.रोड, वर्सोवा, अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०००६१. CIN:L27200MH1987PLC044407 पत्रव्यवहार पत्ताः राजपुरा-पटियाला रोड, राजपुरा - १४०४०१, पंजाब,

द्र::+९१-०१७६२-२२५७४०, फॅक्स:+९१-०१७६२-२२२३९०, वेबसाईट:www.mukatpipes.com, ई-मेल:mukatpipes@gmail.com

३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचा अहवाल

अ.	तपशील		संपलेली तिमाही			वर्ष ते तारीख आकडे	
क्र.		३१.०३.२४ लेखापरिक्षित	३१.१२.२३ अलेखापरिक्षित	३१.०३.२३ लेखापरिक्षित	३१.०३.२४ लेखापरिक्षित	३१.०३.२३ लेखापरिक्षित	
٩	कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	२०६.०६	909.08	940.00	६२९.७0	330.09	
2	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण						
	बाबनंतर #)	8.08	0.84	१०.९६	२९.७०	(१२.४९)	
3	करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण						
	बाबनंतर #)	8.09	0.84	90.९६	२९.७०	(१२.४९)	
8	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण						
	बाबनंतर #)	8.09	0.84	१०.९६	२९.७०	(१२.४९)	
4	कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष नफा/(तोटा)(करानंतर) आणि						
	इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर))	8.09	0.84	१०.९६	२९.७०	(१२.४९)	
Ę	भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रू.५/- प्रत्येकी)	489.40	489.40	489.40	489.40	489.40	
0	राखीव (पुनर्मुल्यांकित राखीव वगळून)	-	-	-	(१२७५.१८)	(१३१२.१७)	
6	उत्पन्न प्रतिभाग (दर्शनी मूल्य रू.५/- प्रत्येकी) (खंडीत व अखंडीत कार्यचलनासाठी)						
	मूळ सौमिकृत	0.03	0.00	0.08	0.24	(0.99)	
	सौमिकृत	0.03	0.00	0.09	0.24	(0.99)	

. सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक व वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक व वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.mukatpipes.com वेबसाईटवर आणि बीएसई स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिताचे वरील लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि २२.०५.२०२४ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करून नोंद पटावर घेण्यात आले.

#- अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाब लागू असेल तेथे इंड-एएस रूल्स/एएस रूल्स नुसार नफा व तोटा अहवालात तजवीज करण्यात आले. . कंपनीचे निर्लेखित बॅड डेब्टस् रक्कम रु.३१.६० लाख आहे मुकट पाईप्स लिमिटेडकरिता

दिनांकः २२.०५.२०२४

दिनांक: २३.०५.२०२४

ठिकाणः राजपुरा

सही / - (रुपिंदर सिंग) डीआयएन-०१२३९४८३

SBFC SBFC Finance Limited

नोंदणीकृत कार्यालय: युनिट क्र.१०३, पहिला मजला, सी ॲण्ड बी स्क्वेअर, संघम कॉम्प्लेक्स, गाव चकाला, अंधेरी-कुर्ला रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००५९. ताबा सूचना

(सुरक्षा व्याज (अंमलबजावणी) नियम, २००२ च्या नियम ८(२) नुसार)

तर अधोस्वाक्षरी केलेले **एसबीएकसी फायनान्स लिमिटेड**चे अधिकृत अधिकारी असल्याने सिक्युरिटायझेशन, फायनान्शियल ॲसेट्सची पुनर्रचना आणि सुरक्षा हितसंबंधांची अंमलबजावणी कायदा, २००२ अन्वये आणि सुरक्षा हित (अंमलबजावणी) च्या नियम ८ सह वाचलेल्या कलम १३(१२) अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करताना) नियम २००२, खाली नमूद केलेल्या कर्जदार/सह-कर्जदारांना नोटीसमध्ये नमूद केलेल्या रकमेची परतफेड करण्यासाठी नोटीस ाळाल्यापासून ६० दिवसांच्या आत डिमांड नोटीस जारी केली आहे.

कर्जदार/सह कर्जदार रक्कम परत करण्यात अयशस्वी झाले आहेत, याद्वारे कर्जदार/सह-कर्जदारांना आणि सर्वसाधारणपणे जनतेला नोटीस दिली जाते की खाली वाक्षरीदाराने त्याला/तिला प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून खाली वर्णन केलेल्या मालमत्तेचा **तावा** घेतला आहे. या कायद्याच्या कलम १३ (४) अंतर्गत खाली नमूद केलेल्या तारखांना उक्त नियमांच्या नियम ८ सह वाचले आहे.

विशेषत: कर्जदार/सह-कर्जदारांना आणि सर्वसाधारणपणे जनतेला याद्वारे सावध केले जाते की मालमत्तेचा व्यवहार करू नये आणि मालमत्तेशी कोणतेही व्यवहा

एसबीएफसी फायनान्स लिमिटेड च्या शुल्काच्या अधीन असतील.							
कर्जदारांचे नाव आणि पत्ता आणि	मालमत्तेचे वर्णन आणि	ताबा सूचनेतील					
मागणी सूचनेची तारीख	ताबा दिनांक	मागणी रकेम (रु.)					
१. संदीप के. चेंदवणकर	मालमत्ता जागा फ्लॅट क्र.७०२, ७वा मजला, क्षेत्रफळ ६१ चौ.मी.	रु.२३,७१,४२५/- (रुपये					
पत्ता: १२-डी, ११सी, रिजन्सी हौसो., स्नेहा नगर, विजया	अर्थात ४३९ चौ.फु. बिल्टअप क्षेत्र + २१७ (मोकळे टेरेस X ०.५	तेवीस लाख एकाहत्तर हजार					
बँकेजवळ, छत्रपती शिवाजी मार्ग, विरार पश्चिम, पालघर,	= २१७), ए विंग, इमारत क्र.१/२/३/४, डायमण्ड टॉवर सोसायटी,	चारशे पंचवीस फक्त) 0४					
ठाणे, महाराष्ट्र-४०१३०३.	डायमण्ड टॉवर को-ऑप.हौ.सो.लि., जमीन सर्व्हे क्र.४२३(भाग),	मार्च, २०२४ रोजी					
२. केदार के. चेंदवणकर,	हिस्सा क्र.ए-१, क्षेत्रफळ २४००० चौ.मी., बोळींज, तालुका वसई,						
३. लता के. चेंदवणकर	जिल्हा पालघर येथील मालमत्तेचे सर्व भाग व खंड.						
४. कमलाकर व्ही. चेंदवणकर	ताबा दिनांक: २२ मे, २०२४						
क्र.२ व ४ चा पत्ता: घर क्र.६०१, ६वा मजला, पौरे एन्क्लेव्ह,							
वाय.के. नगर, विरार पश्चिम, पालघर, महाराष्ट्र-४०१३०३.							
मागणी सूचना दिनांक: ०६ मार्च, २०२४							
कर्ज क :x028080000284933-स्मी (पीआर0889/x08)							

सुरक्षित मालमत्तेची पूर्तता करण्यासाठी उपलब्ध वेळेनुसार, कायद्याच्या कलम १३ च्या उप-कलम (८) च्या तरतुर्दीकडे कर्जदाराचे लक्ष वेधण्यात आले आहे.

रोज वाचा 'दै. मुंबई लक्षदीप' पिरॅमिड टेक्नॉप्लास्ट लिमिटेड PYR AMID

सीआवासनः L28129MH1997PLC112723 Technoplast Ltd. नोंदणीकृत कार्यालयः कार्यालय क्र. २, २ रा मजला, शाह रूंढ संटर, राणी सती मार्ग, पश्चिम द्वरगती महामार्गाजवळ, मालाड (पूर्व), मुंबई - ४०० ०९७. Strong·Safe·Superior https://pyramidtechnoplast.com/info@pyramidtechnoplast.com								
दि. ३१.०३.२०२४ रोजी संपलेली तिमाही व वर्षाकरिताच्या लेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचा सारांश (ह. लाखांत, उपन प्रतिरोक्षर वर्णळा)								
		+	(रु. लाखा तिमाहीअखेर	त, उत्पन्न प्रातशञ्ज	. वगळता) वर्ष3			
अ. क्र.	तपशील	मार्च २४ लेखापरीक्षित	डिसें. २३ अलेखापरीक्षित	मार्च २३ अलेखापरीक्षित	वषः मार्च २४ लेखापरीक्षित	मार्च २३ लेखापरीक्षित		
٤.	उत्पन							
ए)	कामकाजातून महसूल	१३,३६५.४२	१२,८३२.२२	१२,३१२.२३	५३,२४२.२६	४८,००२.५१		
बी)	अन्य उत्पन	८५.८६	१३९.१२	१३२.३६	४७३.२६	२००.२२		
	एकूण उत्पन	१३,४५१.२८	१२,९७१.३४	१२,४४४.५९	५३,७१५.५३	४८,२०२.७३		
٦.	खर्च							
	वापरलेल्या सामग्रीचा खर्च	९,८६६.९५	९,७०९.८४	९,२८३.५५	४०,३९८.८५	३६,३३३.४४		
	स्टॉक इन ट्रेडच्या इन्व्हेन्टरीमधील बदल	६१.१३	१३६.४१	५.७८	११४.६५	४७.५२		
	कर्मचारी लाभ खर्च	५२५.२८	५७६.८५	४७६.४७	२,१३३.६९	१,७५४.८५		
	घसारा व ऋणपरिशोधन खर्च	१८०.१६	१६९.८३	१३५.७५	६३५.३०	४९२.५८		
	वित्तीय मूल्य	४१.८६	३०.५२	१०७.८१	२३३.७६	४०५.३०		
	अन्य खर्च	१,७२७.५६	१,७५५.६२	१,३११.६९	६,४१८.७०	४,९७९.११		
	एकूण खर्च	१२,४०२.९३	१२,१०६.२५	११,३२१.०५	४९,७०५.६६	४३,९१७.७६		
₹.	अपवादात्मक बाबी व करपूर्व नफा/ तोटा (१- २)	१,०४८.३५	८६५.०९	१,१२३.५४	४,००९.८७	४,२८४.९७		
٧.	करपूर्व नफा /(तोटा)	१,०४८.३५	८६५.०९	१,१२०.०४	४,००९.८७	४,२८१.३६		
	कर खर्च							
	विद्यमान कर	२३९.९१	२१६.२७	२८१.९१	९७४.४५	१,०६०.००		
	विभाजित कर	৬९.०৬	४.५६	१२.७५	१०१.२१	४५.२९		
	एकूण कर खर्च	३१८.९८	२२०.८३	२९४.६६	१०७५.६६	११०५.२९		
ч.	करपश्चात निव्वळ नफा/(तोटा)	७२९.३८	६४४.२६	८२५.३८	२९३४.२१	७०.३७१६		
ξ.	अन्य सर्वसमावेशक उत्पन्न							
	बाबी ज्या नफा वा तोट्यामध्ये पुनवर्गीकृत केलेल्या नाहीत	२२.५४	3.70	६.५०	8.99	२८.६०		
७.	वर्षाकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात)	७०६.८४	६४७.४६	८३१.८८	२,९३०.०२	३,२०४.६७		
۷.	प्रदानित समभाग भांडवल (दर्शनी मूल्य प्रत्येकी रु. १०/-)	३,६७८.४८	३,६७८.४८	३,१२८.४८	३,६७८.४८	३,१२८.४८		
٩.	उत्पन्न प्रतिशेअर (प्रत्येकी रु. १०/-)							
	मूलभूत	8.99	१.७६	२.६६	۷.४९	१०.२४		
	सौम्यीकृत	8.97	१.७६	२.६६	۷.४९	१०.२४		
		(अवार्षिकीकृत)	(अवार्षिकीकृत)	(अवार्षिकीकृत)	(वार्षिकीकृत)	(वार्षिकीकृत)		

द्राप : वरील विवरण हे सेबी (सूची व अन्य विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ च्या विनिमवन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंअंसकडे दाखल करण्यात आलेल्या तिमाही/वार्षिक वित्तीय निष्कर्षांच्या विस्तृ रांश आहे. तिमाही/वार्षिक वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण प्रारूप स्टॉक एक्सचेंज वेबसाइट अर्थात https://www.bseindia.com वर उपलब्ध आह

पिरॅमिड टेक्नोप्लास्ट लिमिटेडच्ट ... संचालक मंडळाच्या आदेशाद्वा

किरकोळ मालमत्ता मध्यवर्ती प्रक्रिया केंद्र, जीवनसेवा ॲनेक्स इमारत, १ला मजला, एलआयसी कॉम्प्लेक्स, नानावटी हॉस्पिटलजवळ, एस.व्ही. रोड, सांताक्रुझ पश्चिम, मुंबई, महाराष्ट्र-४०००५४.

मागणी सूचना

येथे सुचना देण्यात येत आहे की, खाली नमुद केलेल्या कर्जदार व जामिनदारांनी त्यांनी बँकेकडून घेतलेल्या ऋण सुविधेची मुहल रक्कम व त्यावरील व्याज रक्कम भरणा करण्यात कसूर केलेली आहे आणि त्यांचे कर्ज खाते **नॉन-परफॉर्मिंग ॲसेटमध्ये (एनपीए)** वर्गीकृत करण्यात आले. सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ चे कलम १३(२) अन्वये त्यांना त्यांच्या अंतिम ज्ञात पत्त्यावर सूचना वितरीत करण्यात आली होती, ती सूचना ना-पोहोच होता टपाल प्राधिकरणाकडून पुन्हा प्राप्त झाली म्हणून सदर जाहीर सूचनेमार्फत कर्जदारांना कळविण्यात येत आहे.

कजदाराच नाव व पत्ता,	प्रातभुत मालमत्तच वणन	१३(२) सुचनचा	एकूण
खाते क्रमांक	-	तारीख	थकबाकी
मंगल लक्ष्मण चव्हाण व सविता मंगल चव्हाण	फ्लॅट क्र.८०२, ०८वा मजला, क्षेत्रफळ कार्पेट क्षेत्र ८३५	0८.0५.२0२४	०८.०५.२०२४ रोजी
फ्लॅट क्र.८०२, ८वा मजला, इमारत क्र.०५, प्रैरी,	चौ.फु., प्रैरी म्हणून ज्ञात इमारत क्र.५, वसंत लॉन्स म्हणून ज्ञात	एनपीए दिनांक	रु.१,६१,०८,३२३.००
वसंत लॉन्स कॉम्प्लेक्स, इस्टर्न एक्सप्रेस महामार्ग,	हौसिंग कॉम्प्लेक्स, जमीन सर्व्हे क्र.३५/४.५.८.९(भाग),	२८.०४.२०२४	(रुपये एक कोटी
विवाना मॉलजवळ, ठाणे-पश्चिम, गाव पांचपाखाडी,	१०,११, सर्व्हे क्र.५१/४(भाग),५(भाग), सर्व्हे क्र.५२/१		एकसष्ट लाख आठ
तालुका ठाणे, जिल्हा ठाणे-४००६०१. गृहकर्ज	(भाग),२, सर्व्हे क्र.५३(भाग), सर्व्हे क्र.७०/२,३,९(भाग),		हजार तिनशे तेवीस
खाते क्र.:४०४७५४०५२७१, गृहकर्ज टॉपअप खाते	१०(भाग),११,१३, सर्व्हे क्र.७१/१(भाग),३(भाग),४,५, सर्व्हे		फक्त)
क्र.:४०४७६१६६६१४	क्र.७२/१(भाग),४(भाग),६,७(भाग),८(भाग),१०, इस्टर्न		
	एक्सप्रेस महामार्ग, ठाणे पश्चिम, गाव पांचपाखाडी, तालुका		
	ठाणे, जि. ठाणे-४००६०१.		
सुनिल रणजीत कुमार शर्मा व पंकज रणजीत कुमार	फ्लॅट क्र.बी/५०४, ०५वा मजला, क्षेत्रफळ कार्पेट क्षेत्र ४२.२७	१०.०१.२०२४	१०.०१.२०२४ रोजी
शर्मा, फ्लॅट क्र.५०४, बी विंग, श्रीजी गार्डन, बारवी	चौ.फु., श्रीजी गार्डन म्हणून ज्ञात इमारत, गट क्र.१११, हिस्सा	एनपीए दिनांक	रु.२३,००,३५७.००
डॅम रोड, वाळीवली, बदलापूर पश्चिम, ठाणे-	क्र.१, गट क्र.१११, हिस्सा क्र.२, बारवी डॅम रोड, बदलापूर	०८.११.२०२३	(रुपये तेवीस लाख
४२१५०३. गृहकर्ज खाते क्र.:३८३९७२६३९७६	पश्चिम, गाव वाळीवली, ता. अंबरनाथ, जि. ठाणे-४२१५०३.		तिनशे सत्तावन्न फक्त)
	मंगल लक्ष्मण चव्हाण व सविता मंगल चव्हाण पर्लेट क्र.८०२, ८वा मजला, इमारत क्र.०५, प्रैरी, वसंत लॉन्स कॉम्प्लेक्स, इस्टर्ग एक्सप्रेस महामार्ग, विवाना मॉलजवळ, ठाण-पश्चिम, गाव पांचपाखाडी, तालुका ठाणे, जिल्हा ठाणे-४००६०१. मृहकर्ज खाते क्र.:४०४७५४०५२७१, मृहकर्ज टॉपअप खाते क्र.:४०४७६१६६६१४ सुनिल रणजीत कुमार शर्मा व पंकज रणजीत कुमार शर्मा, फ्लॅट क्र.५०४, वी विंग, श्रीजी गार्डन, बारवी डॅम रोड, वाळीवली, बदलापूर पश्चिम, ठाणे-	खाते क्रमांक मंगल लक्ष्मण चव्हाण व सविता मंगल चव्हाण पर्लेट क्र.८०२, ८वा मजला, झेगरत क्र.०५, प्रैरी, वसंत लॉन्स कॉम्प्लेक्स, इस्टर्ग एक्सप्रेस महामार्ग, विवाना मॉलजवळ, ठाणे-पश्चिम, गाव पांचपाखाडी, तालुका ठाणे, जिल्हा ठाणे-४००६०१. गृहकर्ज (भाग),२, सल्हें क्र.५२/१(भाग),५(भाग),६,५५.८.९(भाग), खाते क्र.:४०४७५४०५२७१, गृहकर्ज टॉपअप खाते क्र.:४०४७६१६६६१४ स्वित्त रणजीत कुमार शर्मा व पंकज रणजीत कुमार शर्मा, फ्लेंट क्र.५०४, बी विंग, श्रीजी गार्डन, बारवी डॅम रोड, वाळीवली, बदलापूर पश्चिम, ठाणे- स्वीत्र ताळीवली, बदलापूर पश्चिम, ठाणे- इस.१०१८, हिस्सा क्र.२, वारवी डॅम रोड, बदलापूर	खाते क्रमांक मंगल लक्ष्मण चव्हाण व सिवता मंगल चव्हाण पर्लेट क्र.८०२, ८वा मजला, क्षेत्रफळ कार्पेट क्षेत्र ८३५ पर्लेट क्र.८०२, ८वा मजला, इमारत क्र.०५, ग्रेरी, वसंत लॉन्स कॉम्प्टलेक्स, इस्टर्न एक्सग्रेस महामार्ग, तीत्रक्ष कॉम्प्टलेक्स, इस्टर्न एक्सग्रेस महामार्ग, तालुका ठाणे, जिल्हा ठाणे–४००६०१: गृहकर्ज (भाग), ५, सल्हें क्र.५२/४(भाग), एक्हें क्र.७०/२,३९(भाग), खाते क्र.:४०४७६१६६१४ (भाग),२, सल्हें क्र.५२/१(भाग),६(भाग),१५, सल्हें क्र.५२/१(भाग),१५, सल्हें क्र.५२/१(भाग),१५, सल्हें क्र.७०/२,३९(भाग), क्र.:४०४७६१६६६१४ सित्त रणजीत कुमार शर्मा व पंकज रणजीत कुमार शर्मा, प्लेंट क्र.५०४, बी विंग, श्रीजी गार्डन, बारवी बुँ फु., श्रीजी गार्डन महणून ज्ञात इमारत, गट क्र.१११, हिस्सा बुँ फु., १११, हिस्सा क्र.२, बारवी डॉम रोड, बदलापूर पर्नियम, ठाणे–

सुचनेच्या पर्यायी सेवेकरिता सदर सुचना देण्यात आली. उपरोक्त कर्जदार व जामिनदारांना येथे कळविण्यात येत आहे की, त्यांनी सदर सुचना प्रकाशन ज जारखेपासून ६० दिवसांत थकबाकी रकमेचा भरणा करावा अन्यथा सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ चे कलम १३ चे उकमल (४) अन्वये सदर सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांच्या समाप्तीनंतर पुढील कारवाई केली जाईल. कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे की, कायद्याच्या कलम १३चे उपकलम (८) च्या तरतूदीनुसार प्रतिभूत मालमत्ता सोडविण्यासाठी वेळ उपलब्ध आहे.

दिनांक: २३.०५.२०२४ प्राधिकत अधिकारी ठिकाण: मुंबई स्टेट बँक ऑफ इंडिया



सीआयएन: L99999MH1962PLC012451

नोंदणीकृत कार्यालय: युनिकेम भवन, प्रभात इस्टेट, ऑफ एस. व्ही. रोड, जोगेश्वरी (पश्चिम), मुंबई - ४०० १०२. वेबसाइट : <u>www.unichemlabs.com</u> ई-मेल : <u>shares@unichemlabs.com</u> दूर. : (०२२) ६६८८ ८३३३

दि. ३१.०३.२०२४ रोजी संपलेल्या तिमाहीकरिताचे अलेखापरीक्षित स्थायी वित्तीय निष्कर्ष व वर्षाकरिताच्या लेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचा सारांश

			तिमाहीअखेर	वर्षअखेर		
अ. क्र.	तपशील	३१.०३.२०२४	38.82.2023	३१.०३.२०२३	३१.०३.२०२४	३१.०३.२०२३
		अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित	लेखापरीक्षित
१	परिचालनातून एकूण उत्पन्न	३९,९२४.२९	३६,२४२.७४	३१,००६.४३	१,४४,२१६.७८	१,०७,२४३.२२
२	कालावधीकरिता निव्वळ नफा/ (तोटा) (कर व अपवादात्मक बाबींपूर्व)	१,०६५.४५	१२८.५६	(३,६१९.२१)	(३,४५७.२६)	(१६,६४२.५३)
3	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/ (तोटा) (अपवादात्मक बाबीपश्चात)	(११,४९६.८०)	६,९३०.०४	(१४,३८३.४१)	(९,२१८.०३)	(२७,९०८.९७)
8	करपश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/ (तोटा) (अपवादात्मक बाबीपश्चात)	(११,४९६.८०)	६,९३०.०४	(१४,३८३.४१)	(९,२१८.०३)	(२९,९७०.१९)
4	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता (करपश्चात)					
	नफा/(तोटा) व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात) यांचा समावेश)	(११,४५१.९७)	६,९६२.५४	(१४,३४१.८९)	(९,२७०.७८)	(२६,०९७.५२)
	प्रदानित समभाग भांडवल	१,४०८.१२	१,४०८.१२	१,४०८.१२	१,४०८.१२	१,४०८.१२
৬	अन्य समभाग (पुनर्मूल्यांकन राखीव वगळता)				२,२८,०५४.४८	२,३७,०१८.९४
6	उत्पन्न प्रतिशेअर (दर्शनी मूल्य प्रत्येकी रु. २/-) (अवार्षिकीकृत)					
	अ) मूलभूत	(१६.३३)	9.64	(२०.४३)	(१३.०९)	(४२.५७)
	ब) सौम्यीकृत	(१६.३३)	9.64	(२०.४३)	(१३.०९)	(४२.५७)

दि. ३१.०३.२०२४ रोजी संपलेल्या तिमाहीकरिताचे अलेखापरीक्षित एकत्रित वित्तीय निष्कर्ष व वर्षाकरिताच्या लेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचा सारांश

(रु. लाखांत)

			तिमाहीअखेर	वर्षअखेर		
अ. क्र.		38.03.2028	38.82.2023	३१.०३.२०२३	38.03.2028	३१.०३.२०२३
		अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित	लेखापरीक्षित
१	परिचालनातून एकूण उत्पन्न	४३,१७०.०५	४३,४३७.८७	४०,२०९.९४	१,७०,४८९.४७	१,३४,३०२.२२
2	कालावधीकरिता निव्वळ नफा/ (तोटा) (कर व अपवादात्मक बाबींपूर्व)	(२४.६०)	१,५९५.३५	(१,३६१.२६)	(४०५.८४)	(१३,७७९.६५)
3	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/ (तोटा) (अपवादात्मक बाबीपश्चात)	(१२,५८६.८५)	८,३९६.८३	(४,७१५.६६)	(६,१६६.६१)	(१७,६३६.२९)
8	करपश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/ (तोटा) (अपवादात्मक बाबीपश्चात)	(१२,९३०.८६)	८,३९९.०५	(४,४२६.५५)	(७,०४७.४३)	(२०,२२२.७६)
4	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता (करपश्चात)					
	नफा/(तोटा) व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात) यांचा समावेश)	(१३,००२.०८)	८,२३,८६५	(४,६८६.४८)	(७,५९४.८४)	(१५,६३०.२७)
ξ	प्रदानित समभाग भांडवल	१,४०८.१२	१,४०८.१२	१,४०८.१२	१,४०८.१२	१,४०८.१२
b	अन्य समभाग (पुनर्मूल्यांकन राखीव वगळता)				२,३४,८३३.७६	२,४२,१२२.२९
6	उत्पन्न प्रतिशेअर (दर्शनी मूल्य प्रत्येकी रु. २/-) (अवार्षिकीकृत)					
	अ) मूलभूत	(१८.३७)	११.९३	(६.२८)	(१०.०१)	(२८.७२)
	ब) सौम्यीकृत	(१८.३६)	११.९२	(६.२८)	(१०.०१)	(२८.७२)

टीपा :

ठिकाण : मुंबई

दिनांक : २२.०५.२०२४

(प्राधिकृत अधिकारी

ान्स लिमिटेड

दि. ३१.०३.२०२४ रोजी संपलेली तिमाही व वर्षाकरिताच्या स्थायी व एकत्रित वित्तीय निष्कर्षांचे लेखापरीक्षण समितीद्वारे पुनरावलोकन करण्यात आले असून कंपनीच्या संचालक मंडळाद्वारे त्यांच्या दि. २२.०५.२०२४ रोजी आयोजित सभेमध्ये त्यांना मंजुरी देण्यात आली आहे. वैधानिक लेखापरीक्षकांनी स्थायी व एकत्रित वित्तीय निष्कर्षांचे मर्यादित पुनरावलोकन केले आहे व सदर स्थायी व एकत्रित वित्तीय निष्कर्षांवर पात्र लेखा निष्कर्ष सादर केला आहे. वरील विवरण हे सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ च्या विनियमन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेसकडे दाखल करण्यात आलेल्या स्थायी व एकत्रित वित्तीय निष्कर्षांचा सारांश आहे. सदर स्थायी व एकत्रित अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण प्रारूप स्टॉकएक्सचेंजेसच्या वेबसाइट्स अर्थात www.bseindia.com व www.nseindia.com वर तसेच कंपनीची वेबसाइट् www.unichemlabs.com वर उपलब्ध आहेत.

संसोधन व विकासावर उद्भवलेले महसूल खर्चाची एकत्रित रक्कम संबंधित खर्च शीर्षकांतर्गत खालील तक्त्यामध्ये नमूद आहे :

रु. लाखांत

तपशील	तिमाहीअखेर			वर्षअखेर		
	३१.०३.२०२४	३१.१२.२०२३	३१.०३.२०२३	38.03.2028	३१.०३.२०२३	
एकूण आर ॲन्ड डी खर्च	२,२५७.५२	२,६२३.३४	२,९४७.९९	१०,४६६.७०	१०,९३९.८२	

मंडळाच्या आदेशाद्वारे. युनिकेम लॅबोरेटरीज लिमिटेड करिता सही/-

थ्री. पबित्रकुमार कालीपाडा भट्टाचार्य व्यवस्थापकीय संचालक डीआयएन : ०७१३११५२